

रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने “हेल्मेट नाही
तर पेट्रोल नाही” धोरणाबाबत...

महाराष्ट्र शासन

गृह विभाग

शासन परिपत्रक क्रमांक: एमव्हीआर-१२१५/प्र.क्र.६३८/परि-२

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक

मंत्रालय, मुंबई

दिनांक: २१ जुलै, २०१६

वाचा -

गृह विभाग, शासन निर्णय क्रमांक एमव्हीआर-१२१५/प्र.क्र.६३८/परि-२, दि. ३१/१२/२०१५

शासन परिपत्रक -

रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने मा. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या रस्ता सुरक्षा समितीने दिलेले आदेश विचारात घेऊन संदर्भाधिन दि. ३१/१२/२०१५ च्या शासन निर्णयान्वये विविध वाहतूक गुन्ह्यांच्या संदर्भात वाहन अनुज्ञप्ती निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. सदर शासन निर्णयानुसार हेल्मेट बाबतचे नियम वाहन चालविणारी व्यक्ती तसेच, मागे बसलेल्या व्यक्तीसाठी संपूर्ण राज्यभर लागू करण्यात आले असून हेल्मेट बाबतच्या नियमाचा भंग केल्यास तडजोड शुल्क वसूल करण्यापूर्वी सदर नियम भंग करणाऱ्या व्यक्तीस रस्ता सुरक्षा नियमांच्या समूपदेशनासाठी कमीत-कमी दोन तास उपस्थित रहावे लागेल, अशी तरतूद करण्यात आली आहे.

२. राज्यामध्ये हेल्मेट वापरण्याबाबतच्या नियमांची सक्त अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने ज्या दुचाकी वाहन चालकाने हेल्मेट परिधान केलेले नाही, अशा दुचाकी स्वारास पेट्रोल पंप चालकाने इंधन दिल्यास एकप्रकारे अशा दुचाकी स्वारास सदर गुन्ह्यास सदर पेट्रोल पंप चालकाने मदत / प्रवृत्त केल्यासारखे होत असल्याने, अशा नियमभंग करणाऱ्या व्यक्तीस गुन्ह्याला मदत केली म्हणून कारवाई होऊ शकते. त्यामुळे राज्यामध्ये हेल्मेट परिधान केलेले असल्याशिवाय पेट्रोल पंप चालकाने दुचाकी स्वारास पेट्रोल देण्यात येऊ नये, अशा “हेल्मेट नाही तर पेट्रोल नाही” (No Helmet - No Petrol) सूचना निर्गमित करण्यात येत आहे.

३. सदर सूचनांची अंमलबजावणी सर्व तेल कंपन्या, सर्व पेट्रोल पंप चालक, प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि वाहतूक पोलीस यांनी करणे आवश्यक राहिल. सदर आदेशास व्यापक प्रसिध्दी देण्यात यावी.

सदर शासनपरित्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०७२११६५३४१७५२९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(टि. एन. शिखरामे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई
२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव / सचिव, मंत्रालय, मुंबई
३. सर्व मा. मंत्री / मा. राज्यमंत्री, मंत्रालय, मुंबई
४. मा. अध्यक्ष, विधानसभा यांचे खाजगी सचिव, विधानभवन, मुंबई
५. मा. सभापती, विधानपरिषद यांचे खाजगी सचिव, विधानभवन, मुंबई
६. मा. उपाध्यक्ष, विधानसभा यांचे खाजगी सचिव, विधानभवन, मुंबई
७. मा. उपसभापती, विधानपरिषद यांचे खाजगी सचिव, विधानभवन, मुंबई
८. मा. विरोधी पक्षनेता (विधानसभा) यांचे खाजगी सचिव, विधानभवन, मुंबई
९. मा. विरोधी पक्षनेता (विधानपरिषद) यांचे खाजगी सचिव, विधानभवन, मुंबई
१०. मा. मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई
११. मा.अपर मुख्य सचिव, गृह विभाग
१२. प्रधान सचिव (विशेष), गृह विभाग
१३. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई
१४. परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई
१५. अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य, मुंबई
१६. सह पोलीस आयुक्त (वाहतूक), मुंबई
१७. सह पोलीस आयुक्त / पोलीस अधीक्षक
१८. महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई
१९. सर्व मा. संसद सदस्य (महाराष्ट्र राज्य)
२०. सर्व मा. विधानमंडळ सदस्य
२१. सर्व प्रादेशिक / उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
२२. उपसचिव, गृह विभाग (कार्या. पोल-८)
२३. निवडनस्ती, कार्यासन परिवहन-२